संपलेले वर्ष

३१.०३.२०२५ ३१.०३.२०२४

लेखापरिक्षित ३,०६८.८६

(२,५१,७०३.२५)

(२,५१,७०३.२५)

(६,२७५.४७)

(७६३.००)

(१६,९९३.१५)

(१६,९९३.२१)

(१६,९९३.२१)

१०.५९५.१३

२,३४,२४६.७१

ब्लॅक बॉक्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः ५०१, ५ वा मजला, बिल्डिंग क्र. ९, ऐरोली नॉलेज पार्क, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, ऐरोली नवी मुंबई - ४००७०८

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(रु. कोटीत, अन्य प्रकारे नमुद केलेले नसल्यास) संपलेली तिमाही संपलेले वर्ष अलेखापरिक्षित लेखापरिक्षित ३१/०३/२०२४ ३१/०३/२०२५ ३१/०३/२०२४ ३१/०३/२०२५ 38/88/8087 8.488.40 १.५०१.७२ 8.860.34 4.988.98 **६.**२८१.५८ इकिटी पध्दत ६९.६० ८२.२७ ५६.०६ २८४.४७ १८९.७८ १९६.०५ करपूर्व) 98.06 ७२.६३ ५५.८६ २७७.५५ पश्चात) 49.23 १५६.३९ 46.66 ४६.८९ २११.८६ पश्चात) ६०.४७ ५६.०८ 80.90 २०४.७८ १३७.६७ वळ) प्राप्ती ४५.५६ ५७.६७ **७२.**९० १४३.६३ १८४.३५ १३३.५१ 429.69 -पन्न १४६.९६ १२४.६१ 830.60 भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य) ३३.८७ 33.68 ३३.६१ 33.66 33.68 लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार इतर इक्विटी ७२४.८७ ४४७.३१ अपवादात्मक बाबींपूर्व प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्राप्ती 8.43* ४.१३* २.९७* मुलभूत (रु.) ४.०६* २.९६* मौम्यिकृत (रु.) ____ अपवादात्मक बार्बीपश्चात प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्राप्ती

3.48* ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे विवरण

₹.५७*****

3.33*

3.72*

۲.88°

₹۶.۶

(०.८५)*३

१२.१६

१२.११

6.20

6.86

(0.68)

(रु. कोटीत, अन्य प्रकारे नमुद केलेले नसल्यास) संपलेली तिमाही संपलेले वर्ष तपशील अलेखापरिक्षित लेखापरिक्षित 38/03/2024 38/87/2028 38/03/2028 38/03/2024 38/03/202 प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न १०३.६९ परकीय चलन व्यवहार आणि रुपांतराच्या परिणाम, आणि करपूर्व (तोटा)/ १.१८ (१०.३७) ११.३१ (3.96) कालावधीकरिता निव्वळ (तोटा)/नफा (अपवादात्मक बाबी आण<u>ि</u> (१.११) १५.४५ १.४९ (१०.०२) ११.९८ करपूर्व) कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) कर आणि (१४.२४) ११.८८ (१४.९८) (अपवादात्मक बाबीनंतर) कालावधीकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (कराच्या निव्वळ) (१४.६८) (१५.२९) व्याज. कर. घसारा आणि कर्जफेडीची तरतुद आणि इतर उत्पन्न (७.२२) १७.३३ 3.48 २०.१० 0.30 (इबीआयटीडीए) पूर्व प्राप्ती भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मुल्य) ३३.६१ ३३.८७ ३३.६१ ३३.८७ 33.८४ नेखापरिक्षित तालेबंटात दर्शविल्यानमार इतर इक्विटी ४२६.८५ २८०.८५ प्रत्येकी रु. २/– च्या प्रती समभाग प्राप्ती/(तोटा) (0.24)* (٥.८९) ०.७१ मुलभूत (रु.)

*अवार्षिकीकृत

सौम्यिकृत (रु.)

गूलभूत (रु.)

तौम्यिकृत (रु.)

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. संपूर्ण वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस (www.nseindia.com आणि www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.blackbox.com) वर उपलब्ध आहे.

०.९१*

0.08*

- अलिप्त वित्तीय निष्कर्ष (''विवरण'') हे कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १३३ अन्वये विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड (''इंड एएस'') आणि भारतामध्ये सर्वसामान्यरित्या स्विकारलेले इतर लेखा तत्वे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ (सधारणेनसार) च्या रेग्युलेशन ३३ च्या सादरीकरण आणि प्रकटीकरण आवश्यकता ला अनुसरून आहे.
- # ३१ मार्च, २०२४ आणि २७ मे, २०२५ रोजीस थकीत असलेल्या ४१५,५०० संभाव्य समभागांच्या परिणाम असौम्यिकृत आहे आणि म्हणून हे शेअर्स प्रती भाग सौम्यिकत तोटा ठरवण्यासाठी विचारात घेतलेले नाहीत
- वरील विवरण हे २७ मे, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखापरीक्षिण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात

आले. वरील विवरण ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वर्षासाठी लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय विवरणाच्या आधारावर बनविलेले आहे.

ठिकाण : डल्लास, टेक्सास, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका



संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता संजीव वर्मा पर्ण वेळ संचालक डीआयएनः ०६८७१६८५



SURAJ

Suraj Estate Developers Limited CIN: L99999MH1986PLC040873

Regd Off.: 301, 3rd Floor, Aman Chambers, Veer Savarkar Marg, Opp. Bengal Chemicals, Prabhadevi, Mumbai, Maharashtra - 400 025

UNAUDITED CONSOLID IE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2025

All amount in INR Millions except EPS

Sr.			Quarter Ended	Year Ended		
No.	Particulars	31-Mar-25	31-Dec-24	31-Mar-24	31-Mar-25	31-Mar-24
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	1,371.63	1,718.23	1,030.39	5,531.72	4,157.04
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	260.04	260.15	293.53	1,360.60	938.68
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	260.04	260.15	293.53	1,360.60	938.68
4	Net Profit/(Loss) for the period after tax and non controlling interest (after Exceptional and/or Extraordinary items)	182.80	199.84	192.94	1,001.52	674.90
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax and non controlling interest) and Other Comprehensive Income (after tax)]	182.12	199.86	191.27	1,001.00	673.47
6	Equity Share Capital (Face Value per Share of ₹ 5/- each)	231.37	231.37	214.31	231.37	214.31
7	Earning Per Share (Face Value of ₹ 5/- each) (for continuing and discontinuing operations) [Not annualised for quarters]					
	1. Basic (in ₹)	3.61	4.23	4.39	21.80	19.39
	2. Diluted (in ₹)	3.54	4.20	4.39	19.70	19.39

2. Diluted (in ₹) Notes to consolidated unaudited financial results:

- 1 The above consolidated audited financial results have been reviewed and recommended by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 27th May 2025. The statutory auditors of the Group have expressed an unmodified opinion on the audited consolidated finanancial results for year ended
- 2 The above consolidated audited financial results have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act"), as amended, read with relevant rules thereunder
- The Group is exclusively operating in the business of Real Estate and other allied activities. This in the context of Indian Accounting Standard (Ind AS 108) "Operating Segment" constitutes single operating segment. The Group does not have operations outside India, hence Geographical Segment is not applicable
- 4 During the previous quarter, the Group has alloted 34,12,277 Equity Shares of ₹714 each (including premium of ₹709 each) on preferential basis in accordance with the provision of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 and other applicable rules/regulations/guidelines.
- 5 During the previous quarter, the Group has alloted 13,30,000 Convertible warrants of ₹750 each in accordance with the provision of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 and other applicable rules/regulations/guidelines.
- 6 The figures for the quarter ended 31st March 2025 is the balancing figures between the audited figures in respect of full financial year and the unaudited published figures for the nine months period ended 31st December 2024 and figures for quarter ended 31st March 2024 is the balancing figure between the unaudited figures in respect of nine months period ended 31st December 2023, which were subjected to limited review.
- 7 The figures for the previous period/year have been regrouped or rearranged or reclassified wherever considered necessary to make them comparable with current periods/ vears classification.

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2025

All amount in INR Millions except EPS

Sr.	Particulars		Quarter Ended	Year Ended		
		31-Mar-25	31-Dec-24	31-Mar-24	31-Mar-25	31-Mar-24
140.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations (Net)	1,455.50	1,555.48	1,023.11	5,532.24	3,868.51
2	Profit/(Loss) before Tax	140.39	289.85	192.43	1,308.73	985.62
3	Profit/(Loss) after Tax	95.69	221.26	123.06	965.03	713.79

For and on behalf of the Board Suraj Estate Developers Limited

Thomas Meenathakonil Rajan Chairman & Managing Director (DIN: 00634576)

केनरा बैंक Canara Bank 📣

मंबर्ड पालघर शाखा, डी.पी. कोड ४६४१: - कॅनरा बॅंक, पालघर शाखा, श्री रामकृष्ण सी.एच.एस., एम. व्ही. सुपरमार्केट, कचेरी रोड,पाचबत्ती, पालघर पूर्व, पिन - ४०१४०४. **ई-मेल -** cb4641@canarabank.com मो**बाईल -** ९७११३१६८६९

संदर्भ क्र.एमआरओएन/४६४१/पीआयएसई/रिडेम्प्शन नोटीस दिनांक: २३.०५.२०२५

. श्रीम. शोभा कौशल पिसे, बी ००१, प्लेझंट पार्क, इमारत क्र. २, तिरुपती नगर, फेज २, युनिटेव कॉम्प्लेक्स जवळ, बोलींज, विरार, पालघर, महाराष्ट्र ४०१३०५ श्री. कौशल रजनीकांत पिसे, बी ००१, प्लेझंट पार्क, इमारत क्र. २, तिरुपती नगर, फेज २, युनिटेव कॉम्प्लेक्स जवळ. बोलींज. विरार. पालघर. महाराष्ट ४०१३०५

सौ. शोभा कौशल पिसे व श्री. कौशल रजनीकांत पिसे राहणार, फ्लॅट क्र. ५०२, 'ए' विंग, इमारत क्र. ९, गोकुळ टाऊनशिप, मुईजबाई मेहता शाळेजवळ, विरार (प.), बोलींज, पालघर, महाराष्ट्र ४०१३०३

सौ. शोभा कौशल पिसे व श्री. कौशल रजनीकांत पिसे

राहणार, फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, 'ए' विंग, इमारत क्र. ९, विनय युनिक रेसिडेन्सी को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, गोकुळ टाऊनशिप, बोलींज, विरार (प.), जि. पालघर, महाराष्ट्र

श्री. अद्वैत कौशल पिसे, पुत्र कौशल रजनीकांत पिसे, पीए ५०२, इमारत क्र. ०९, विनय युनिव रेसिडेन्सी, बोलींज, विरार, जि. पालघर, महाराष्ट्र ४०१३०३

विषय : सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ''ॲक्ट'' असा उल्लेख) च्या कलम १३(८) अन्वये विमोचनाचा हक्क वापरण्यासाठी सचना

निम्नस्वाक्षरीकार ॲक्ट अंतर्गत नियुक्त **नरा बँक, पालघर शाखा, डी.पी. कोड ४६४१ शाखेचे** (यानंतर ''तारण धनको'' असा उल्लेख) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील प्रमाणे तुम्हाला सगळ्यांना ॲक्टच्या कलम १३(८) सहवाचता सरफैसी रुल्सच्या नियम ८(६) अंतर्गत याद्वारे सदर

जसे तुम्हाला महित आहे की, तारण धनकोंनी सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात त्यावरील व्याज आणि दिनांक १४.०३.२०२५ रोजीस रु. ७४,४९,३३६.०५ (रुपये चौहेचाळीस लाख एकोणपन्नास हजार तीनशे छत्तीस आणि पाच पैसे फक्त) ची रक्कम चुकती करण्याची मागर्ण करणारी कर्जदार श्रीम. शोभा कौशल पिसे, श्री. कौशल रजनीकांत पिसे व श्री. अदैत कौशल पिसे यांना १५.०३.२०२५ रोजी ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सचना जारी केली होती. कर्जदारांनी (वरील नमद नावे) यांनी सदर मागणी सचनेत नमद केलेली रक्कम चकती करण्यास कस क्त्यामळे प्राधिकत अधिकाऱ्यांनी ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत दिनांक २१.०५.२०२५ रोजीच्या कब्जा सचनेत वर्णिलेल्या तारण मत्तेचा सांकेतिक कब्जा घेतला . पुढे सदर सांकेतिक सूचन २३.०५.२०२५ रोजी नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नल वत्तपत्रात रितसर प्रकाशित केली होती.

सरफैसी ॲक्ट, २००२ सहवाचता सरफैसी रुल्सच्या नियम ८(६) च्या तरतुर्दीच्या अनुपालनात तुम्हाल सगळ्यांना संपूर्ण त्यानंतरचे व्याज. परिव्यय आणि खर्च अधिक दिनांक १९.०३.२०२५ रोजीस रु ७४,४९,३३६.०५ (रुपये चौहेचाळीस लाख एकोणपन्नास हजार तीनशे छत्तीस आणि पाच पैसे फक्त) चे दायित्व निभावन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसात तारण धनकोंच्या कब्जात असलेली तारण मालमत्ता विमोचित आणि पुन्हा दावा करण्याची अंतिम व शेवटची संधी देण्यात येत आहे, कसूर केल्यास ॲक्टच्या अंतर्गत विक्री सूचना ही तारण मालमत्तेच्या विक्रीसाठी खालील नमुद माध्यमांचा अवलंब करून वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात येईल:

अशा प्रकारच्या तारण मालमत्तांशी व्यवहार करणाऱ्या व्यक्तींकडुन किंवा अन्यथा मालमत्ता खरेदी

मध्ये इच्छुक व्यक्तीकडुन दरपत्रके मागवून; किंवा

ii. जनतेकडून निविदा मागवून; iii. ई-लिलाव माध्यम मार्फत सह जाहीर लिलाव घेऊन.

iv. खाजगी कराराद्वारे.

कलम १३(८) नुसार, तुम्ही वृत्तपत्रात विक्री सूचना प्रसिध्दीच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी तारण मालमत्ता विमोचित करण्यासाठी हक्कदार आहात, कसूर केल्यास ॲक्टच्या कलम १३(८) नुसा मालमत्ता विमोचनाचा हक्क संपष्टात येईल.

सदर प्रचलित कोणतेही इतर कायदे/सापेक्ष ॲक्ट अंतर्गत तारण धनकोंना उपलब्ध कोणत्याही इत हकाला बाधा येऊ न देता आहे. न करता दिली जात आहे. आपला विश्वास्

कॅनग बँव प्राधिकृत अधिकारी

शिवा सुटींग्ज लिमिटेड

नों. का. : ३८४-एम, दाभोळकर वाडी, ३रा मजला, काळबादेवी रोड, मुंबई-४०० ००२ सीआयएन:एल१७११०एमवाय१९८५पीएलसी०३८२६५

३१ मार्च. २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि करिता लेखापरिक्षित

				रक्कम (रु. त	नाखांत) ईपीए	स व्यतिरिक्त	
अ.	तपशिल	शिल संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
•			38.87.7078				
蛃.			अलेखापरिक्षित				
yn. १	प्रवर्तनातून महसूल		31(13)(11)(4)(1				
?	(ए) प्रवर्तनातून उत्पन्न/ निव्वळ विक्री (बी) इतर उत्पन्न	५१.३५	४८.८१	५८.७३	२६०.२४	३७८.२	
Ą	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न खर्च	५१.३५	४८.८१	५८.७३	२६०.२४	३७८.२	
	(ए) वापरलेल्या सामुग्रीचा खर्च	_	_	_	_		
	(बी) खरेदी (सी) व्यापारातील	४३.६१	४५.९३	५५.५४	२३१.६१	३३९.०	
	मालात घट/(वाढ) (डी) घसारा	(२.३७) -	(३.४५)	(२.२२)	(४.५७) -	8.8	
	(ई) कर्मचारी लाभ खर्च	५.०३	8.89	4.33	१५.९६	१४.९	
	(एफ) इतर खर्च (जी) वित्तीय खर्च एकूण खर्च	२.५५ ४८.८२	१.६९	२.८५ ६१.५०	९.९२ २५२.९२	१३.३ ३७१.३	
8	वित्तीय खर्च आणि अपवादात्मक बाबींपूर्वी सर्वसाधारण	82.24	४८.६४	45.40	444.54	२७५.२	
ų	कामकाजातून नफा/(तोटा) (३-४) वित्तीय खर्चोत्तर आणि	२.५३	০.१७	(२.७७)	७.३२	६.८	
	अपवादात्मक बाबींपूर्वी	2,2		(5)		_ ,	
	नफा/(तोटा) (४-५)	२.५३	०.१७	(२.७७)	७.३२	٤.८	
Ę	अपवादात्मक बाबी	(०.०१)		0.78	(०.०१)	0.3	
Q	सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व नफा/(तोटा) (६-७)	ર. ५૪	0.89	(२.९८)	७.३२	६.६	
۷	करांसाठी तरतूद (ए) चालू करासाठी तरतूद	(०.२६)	εο.ο	(0.88)	१.२२	१.१	
	तरतूद (बी) स्थगित करासाठी तरतूद	(0.44)	- 0.07	(0.58)	2.77	2.2	
	(सी) मॅट क्रेडिट एन्टायटलमेंट	০.৬६		०.७१	০.৬६	٥.७	
9	एकूण कर खर्च	0.40	0.03	०.५७	१.९८	१.८	
१०	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर	7.08	0.88	(३.५५)	4.38	۷.۷	
	निञ्वळ नफा (८-९)	4.08	0.58	(२.५५)	9.28	8.6	
११ १२	अनन्यसाधारण बाबी कालावधीसाठी करोत्तर निञ्जळ नफा (१०-			-			
१३	११) इतर सर्वसमावेशक	२.०४	0.88	(३.५५)	4.38	8.8	
१४	उत्पन्न /(तोटा) करोत्तर एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/	_	_	_	_		
१५	(तोटा) (१२+१३) ['] भरणा झालेले समभाग	7.08	0.88	(३.५५)	4.38	8.6	
१६	भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/- चे) राखीव (पुनर्मूल्यांकीत	१५५.०४	१५५.०४	१५५.०४	१५५.०४	१५५.०	
१६ १७	राखीव वगळून)	-	-	_	-		
, ,	(अवार्षिक, दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी) (ए) मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस (रु.)				-		
	(अनन्य साधारण बार्बीपूर्वी) (बी) मूलभूत आणि	0.83	०.०१	(0.73)	0.38	٥.३	
	सौम्यिकृत ईपीएस (रु.) (अनन्य साधारण बाबींनंतर)	٥.१३	०.०१	(0.23)	۰.۶۶	٥.३	

१. हे वित्तीय निष्कर्ष इंड एएस नुसार आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ सहवाचता त्याअंतर्गत जारी संबंधित नियमांच्या अंतर्गत विहित इंड एएस-३४ अंतरिम वित्तीय अहवाल मध्ये घालून दिलेल्या गणन आणि मापन तत्त्वे यास अनुसरून बनवले आहेत.

२. वैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ मार्च. २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी कंपनीच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने

पुनर्विलोकीन केले आणि त्यानंतर २७.०५.२०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते अभिलिखित केले.

४. कंपनी टेक्स्टाईल्स ह्या फक्त एकाच विभागांत कार्यरत असल्याने इंड एएस च्या आवश्कतेनुसा माहिती देणे गरजेचे नाही. . तुलनायोग्य होण्याकरिता आवश्यकते नुसार मागील वर्षाची आकडवारी पुनर्गठीत आणि पुनर्वर्गीकृत केली आहे.

संचालक मंडळाच्या आदेशावरून शिवा सुटींग्ज लिमिटेड साठी सही/-ठिकाणः मुंबई शरद सुरेका

व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : २७.०५.<u>२०२</u>८

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना सिक्युरिटी इटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम 2002 चा नियम 8(6) आणि नियम 9(1)च्या नियमान सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

परिशिष्ट IV-A

इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई- लिलावाची विक्री सूचना. सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना तसेच हमीदारांना सूचीत करण्यात येते की, खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदात्यांनी गहाण केली गेली होती त्या मालमत्तेवर सुरक्षित कर्जदात्याच्या प्राधिकृत अधिकारीने सम्मान कॅपिटल लिमिटेड (पूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग ज फायनान्स लि. म्हणून ओळखले जायचे) [CIN : L65922DL2005PLC136029] (''सुरक्षित कर्जदार'') तर्फे वास्तविक ताबा घेतला आहे. ज्याचा 16.06.2025 रोजी सध्याकाळी 05.00 ते 06.00 पर्यंत ''जेथे आहे'', ''जसे आहे'' आणि ''जे काहीपण आहे'', ची वसूली साठी कर्ज खाते न HHLGRN00476221 साठी रु. 46,49,877/- (रुपये सेहेचाळीस लाख एकोणपन्नास हजार आठशे सत्याहत्तर फक्त) उर्वरित मूलधन, उर्वरित (विलंबशुल्क) आणि दिनांक 20.05.2025 पर्यंत व्याज कर्जाच्या अटीनुसार कर्ज करार आणि इतर संबंधित कर्ज दस्तऐवजांच्या संदर्भात लागू भविष्यातील व्याज 21.05.2025 पासून कायदेशीर खर्च किंवा इतर शुल्का सह प्रभावी होऊन जो **जाफर दस्तगिर सनादी आणि समिना दस्तगीर सनादी** यांची मालमत्ता सुरक्षित कर्जदाराच्या द्वारे कर्जाच्या वसूली साठी विकली

सदर मालमत्तेच्या लिलावासाठी आरक्षित रक्कम **रु. 27,43,000/- (रुपये सत्तावीस लाख त्रेचाळीस** हजार फक्त) आणि अर्नेस्ट मनी डिपॉजिट (''ईएमडी'') रु. 2,74,300/- (रुपये दोन लाख चौ-याहत्तर हजार तीनशे फक्त) म्हणजेच अनामत ठेव रक्कम राखीव किमतीच्या 10% असेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र. 201, दुसरा मजला, ए - विंग, पटेल्स रेसिडेन्सी, फादर ॲग्नेल स्कूल जवळ, सी. टी. एस. क्र.

31/13, सर्व्हें क्र. 5, कोहोज खुटावलि गाव, ता. अबरनाथ (पश्चिम), ठाणे, महाराष्ट्र – 421505 विक्रीच्या तपशीलवार नियम व अटींसाठी कृपया सुरक्षित कर्जदाराच्या www.sammaancapital.com या वेबसाईटवरील लिंक पाहा; संपर्क क्र. : 0124-6910910, +91 7065451024, ई-मेल auctionhelpline@sammaancapital.com. बोली लावण्यासाठी, www.auctio

तारीख : 22.05.2025 क्यान ताणे (पूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जायचे) सम्मान कॅपिंटल लिमिटेड

कब्जा सूचना न्याअर्थी**, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** (पूर्वी जनलक्ष्मी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अशी ज्ञाल चे पाधिकत अधिकारी सिक्यरिटायदोशन ॲएड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस ॲएड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चे नियम ३ सहवाचता कलम १३(२) अन्वये त्याना मिळालेल्या शक्तीच्या आधारे कर्जदार/सह–कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सुचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/र्किवा त्रमुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती

ासून	सून ६० दिवसात चुकती करण्यासाठी मागणी सूचना जारी केली आहे.							
я.		कर्जदार/	रोजी प्रमाणे १३(२)	दिनांक/वेळ				
Б .	कर्जक.	सह-कर्जदार/	सूचना दिनांक/	आणि				
		हमीदार/गहाणदार	थकीत देय (रु.)	कब्जा प्रकार				
?		१) सौ. अंकिता	१०-०३-२०२५	दिनांक:				
		दिलीप जाधव	रु. २,४६,६१५.५०	२७-०५-२०२५				
		(कर्जदार),	(रुपये दोन लाख सेचाळीस	वेळ:				
	३३२५९६३०००२२१	२) श्री. दिलीप	हजार सहाशे पंधरा आणि	दु. ०१:१५ वा.				
		पांडुरंग जाधव	पन्नास पैसे मात्र)	सांकेतिक कब्जा				
		(सह-कर्जदार)	०९/०३/२०२५ रोजीस					
		I		1				

मिळकतीचे वर्णन : तळमजल्यावरील खोली कमांक सी /ox चे ते सर्व भाग आणि विभाग, मोजमापि ३०० चौ. फू., म्हणजेच २७.८८ चौ. मी. (चटई क्षेत्र/ बिल्ट अप/ सुपर बिल्ट अप), ''सम्राट चाळ म्हणून ओळखले जाणारे चाळ, हिस्सा क्र. १के२, भू-भाग सर्व्हे क्र. ४० वर बांधकामित आणि विराग

() - 11 - 3(1 1 1 1 1 -) ((11 2 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1							
तालुका वसई, जिल्हा पालघर- ४०१३०५ येथे स्थित असलेल आणि वसलेले आहे							
	१) श्री किशोर	११-०३-२०२५	दिनांक:				
	तानाजी मांडे	रु.४,२५,३१७.१०	२७-०५-२०२५				
	(कर्जदार),	(रुपये चार लाख	वेळ:				
	२) सौ. सविता	पंचवीस हजार तीनशे	दु. ०२.४० वा.				
३३२५९६३०००२२९	किशोर मांडे (सह-	सतरा आणि दहा पैसे	सांकेतिक कब्जा				
	कर्जदार),	मात्र)					
	३) श्री आनंद	०९/०३/२०२५					
	किणोर मांटे (सर-	गोजीम					

मिळकतीचे वर्णन : महसल गाव वावर्लेच्या गावठाण जिमनीवर आणि गट ग्रामपंचायत वावर्ले चौ. फूट क्षेत्र.चे ते सर्व भाग आणि विभाग. **सीमाबद्ध : पूर्वेकडे किंवा दिशेने:** ड्रेन चॅनेल पश्चिमेकडे किंवा दिशेने: सर्व्हिंसेस रोड, दक्षिणेकडे किंवा दिशेने: मीनाबाई मोतीराम येवल यांच्या प्लॉट, **उत्तरेकडे:** श्री. किसन विचारे यांच्या खुल्या प्लॉट.

२) घर क्र. ५३२ बी चे ते सर्व भाग आणि विभाग, महसूल गाव वावर्लेच्या गावठाण जिमनीवर आणि गट ग्रामपंचायत वावर्ले. तालका खालापर आणि जिल्हा रायगड-४१०२०६ च्या स्थानिक हदीत ७०५ चौरस फूट क्षेत्रफळ. सीमाबद्ध : पूर्वेकडे किंवा पूर्वेकडे: ड्रेन चॅनेल, पश्चिमेकडे किंवा **पश्चिमेकडे:** सर्व्हिसेस रोड, **दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडे:** मीनाबाई मोतीराम येवले यांच्य प्लॉट, **उत्तरेकडे किंवा उत्तरेकडे:** श्री. किसन विचारे यांच्या खुल्या प्लॉट.

याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसूर केर्ल असल्याने वरील नमृद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की**, जना स्मॉल फायनान्स बँव लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या क्लम १३(४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूद मिळकत/तारण मत्तेचा **कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारानी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकत/तारणमत्तेस कोणताही व्यवहार केल्यास हा **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** च्या अधीन राहिल

ठिकाण : ठाणे सही / - प्राधिकृत अधिकारी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता दिनांक : २८.०५.२०२५

<u>ोंदणीकृत कार्यालय :</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, बंगळुरू-५६००७१. <u>शाखा कार्यालय:</u> दुकान क्र. ४ आणि ५, तळ मजला, इंडियाबुल्स मिंट ग्लॅडिस अल्वेरस रोड, हिरानंदानी मिडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम-४००६१०

जना स्मॉल फायनान्स बँक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

Place: Mumbai Date: 27th May 2025

Adfactors 104/25

		पंचराता
,		प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न
)		परकीय चलन व्यवहार आणि रुपांतराच्या परिणाम, व वापरण्यासाठी गुंतवणूक हिशोबात निव्वळ नफ्याचा हिस्सा, बाबी आणि करपूर्व नफा/(तोटा)
7		कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबी आणि व
		कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ नफा (अपवदात्मक बाबी
		कालावधीकरिता करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीप
3		कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करांच्या निव्व
3		व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडीची तरतुद आणि इतर उत (इबीआयटीडीए) पूर्व प्राप्ती
Ή	I I	22

प्रती भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) अखंडित आणि खंडित परिचनाकरिता (२३२.३१ (२१५.४५ ९. मुलभूत सौम्यिकृत ९. सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेली तिमार्ह आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपर्ण विवरण कंपनीची वेबसाईट https://vlegovernance.in आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com व

व्हीएल ई-गर्व्हनन्स ॲण्ड आयटी सोल्युशन्स लिमिटेड

सीआवएन : यु७४१२०एमएच२०१६पीएलसी२७४६१८ वक्रांगी कॉर्पोरेट हाऊस, प्लॉट क्र. ९३, रोड क्र. १६, एम.आय.डी.सी. मरोळ, अंधेरी पूर्व,मुंबई, महाराष्ट्र – ४०००९३,

वेब : https://vlegovernance.in, ईमेल : info@vlegovernance.in, दूरध्वनी : ०२२६७७६५१००

<u>३१ मार्च,२०२५ रोजी</u> संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता

लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षचे विवरण

(२,५१,९३८.३३

(२,५१,९४०.०४

१०,८४५.१३

३१.०३.२०२५ ३१.०३.२०२४

(१६,३४७.२६)

(१६,३४७.२८)

(१६,३४७.२८)

लेखापरिक्षित

तपशिल

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन<u>्</u>न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर

सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)

करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

अपवादात्मक आणि /किंवा अनन्यसाधारण बाबी पर्व)

् (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)

(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात

प्रवर्तनातून एकूण उत्पन्न

समभाग भांडवल

७ इतर इक्विटी

दिनांक : २६.०५.२०२५

ठिकाण : मुंबई

ठिकाण : मंबर्ड

टिपा

व्हीएल ई-गर्व्हनन्स ॲण्ड आयटी सोल्युशन्स लिमिटेड करिता **ा अप** कंपनीची वेबसाईटवर व्यवस्थापकीय संचालक वयू आर कोड स्कॅन करा.

सीआयएन : एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२४३४०

२०५, एन्टरप्राईज सेंटर, नेहरु रोड लगत, ऑर्चिड हॉटेल च्या बाजूला, विलेपार्ले (पूर्व), मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र, भारत ४०००९९. फोन क्रः ०-२२-६७३१२३४५, ईमेल आयडी : cs@flomicgroup.com ३१ मार्च २०२५रोजी संपलेल्या चौथी तिमाहीकरिता लेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्षाचे विवरण (रु. लाखांत)							
तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष			
	३१/०३/२०२५	३०/०९/२०२४	38/88/8083	३१/०३/२०२५	३१/०३/२०२५		
	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	११९७१.४२	१३५१७.८५	१०१४३.७२	५०३२९.९४	३३३६९.०३		
इत्तर उपन्न	२३५.६१	१५१.२५	२५३.३९	४७४.६४	३०९.८१		
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	२३५.६१	१५१.२५	२५३.३९	४७४.६४	३०९.८१		
कालावधीसाठी निव्बळ नफा/(तोटा) करोत्तर (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	१९३.४३	११३.४५	१७९.०९	३६९.५५	२१८.५५		
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	8.29	(७.३०)	(७.१३)	(१७.६०)	(४७.९८)		
समभाग भांडवल	१८१६.८४	१८१६.८४	१८१६.८४	१८१६.८४	१८१६.८४		
प्रति समभाग प्राप्ती (रू. १०/- प्रत्येकी)							
१. मूलभूत	१.०६	0.57	0.99	२.०३	१.२०		
२. सौम्यिकृत	१.०६	0.52	0.88	7.03	१.२०		

. सेबी (लिस्टिंगग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कलेअर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ च्या रेग्यलेशन ३३ आणि दिनांक ५ जलै. २०१६ रोजीच्या सेबी सर्क्यलर क्र. सीआयआर/सीएफडी/एफएसी/२०१६ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षाचे वरील निष्कर्ष ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपुर्ण विवरण आणि स्पष्टिकरणात्मक टिपा स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.cor आणि कंपनीची वेबसाईट https://flomicgroup.com वर उपलब्ध आहेत.

फ्लॉमिक ग्लोबल लॉजिस्टींक्स लिमिटेड साठी लॅन्सी बारबोझा व्यवस्थापिकय संचालक दिनांक : २६ मे, २०२५ डीआयएन : ०१४४४९११

> दिनांक : २७ मे. २०२५ सीआयएन : एल३२२००एमएच१९८६पीएलसी०४०६५२



E-Tender Notice

Bids are invited by Dy. Chief Engineer (Civil), 2x500MW. Civil Construction Circle, Chandrapur, MAHAGENCO

Tender NO (Rfx No)/Descricption/Estimated Cost in N. Rs.

RFX No. 3000057606 / Renovation of exiting Washrooms & construction of new ladies toilet block in the premises of Nirman Bhavan Complex at CSTPS, Chandrapur/ Rs.1653755/-

2 RFX No. 3000057607 / Providing and fixing paver blocks at Nirman Bhavan premises at CSTPS, Chandrapur/ Rs. 541134/-

3 RFX No. 3000057608/ Providing and fixing cerpet in floor in CCC project office at CSTPS, Chandrapur/Rs. 421890/-Above floated tender published in MAHAGENCO online

Portal. For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website https://eprocurement mahagenco.in (Sr. No. 01 to 03)

For any query Contact No. 9049994894-9823217801, Email: dycecivilchandrapur@mahagenco.in

Dy. CHIEF ENGINEER (Admin) CSTPS, CHANDRAPUR.

APPENDIX IV-A

Sale Notice for sale of Immovable Property E-Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) and Rule 9(1) of the Security Interest (Enforcement)

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Property mortgaged to Sammaan Capital Limited (formerly known as Indiabulls Housing Finance Ltd.) [CIN: L65922DL2005PLC136029] ("Secured Creditor"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "as is where is", "as is what is" and "whatever there is" basis on 16.06.2025 from 05.00 P.M. to 06.00 P.M., for recovery of Rs. 45,79,672/- (Rupees Forty Five Lakh Seventy Nine Thousand Six Hundred Seventy Two only) pending towards Loan Account No. HHLVSH00407644, by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest till 20.05.2025 with applicable future interest in terms of the Loan Agreement and other related loan document(s) w.e.f. 21.05.2025 along with legal expenses and other charges due to the Secured Creditor from along with legal expenses and other charges due to the Secured Creditor fron SWAPNIL SURYAKANT SHELAR and PRIYANKA PRAKASH NEVAREKAR.

The Reserve Price of the Immovable Property will be Rs. 21,29,000/- (Rupees Twenty One Lakh Twenty Nine Thousand only) and the Earnest Money Deposi ("EMD") will be Rs. 2,12,900/- (Rupees Two Lakh Twelve Thousand Nine Hundrec only) i.e. equivalent to 10% of the Reserve Price.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY FLAT NO. 701, 7TH FLOOR, WING - C, PANVELKAR MONTANA CHSL, NEAR GURUKUL INTERNATIONAL SCHOOL, KATRAP, BADLAPUR EAST, THANE

421503, MAHARASHTRA. For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided on the website of the Secured Creditor i.e. www.sammaancapital.com; Contact No: 0124-6910910, +91 7065451024; E-mail id: auctionhelpline@sammaancapital.com. For oidding, log on to www.auctionfocus.in.

AUTHORISED OFFICER SAMMAAN CAPITAL LIMITED Date: 22.05.2025 (Formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED)

KEC INTERNATIONAL LIMITED

CIN: L45200MH2005PLC152061

Registered Office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400030

Tel. No.: 022-66670200, Fax: 022-66670287, Website: www.kecrpg.com, Email: investorpoint@kecrpg.com

Extract of Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025

₹ in Crore

		Quarte	r ended	Year Ended	
Particulars		March 31, 2025 (Refer Note 3)	March 31, 2024 (Refer Note 3)	March 31, 2025 (Audited)	March 31, 2024 (Audited)
1	Revenue from operations	6,872.12	6,164.83	21,846.70	19,914.17
2	Net Profit before tax	342.16	193.29	727.49	426.49
3	Net Profit after tax	268.20	151.75	570.74	346.78
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	336.43	138.06	615.71	401.27
5	Paid-up equity share capital (face value ₹ 2/- each)	53.42	51.42	53.42	51.42
6	Other Equity			5,294.21	4,044.28
7	Basic / Diluted Earnings Per Share (in Rupees) attributable to owners (face value ₹ 2/- each) (not annualised except for the year ended March)	10.08	5.90	21.80	13.49

Notes:

- The above results of KEC International Limited, its branches, jointly controlled operations (the 'Company') and its Subsidiaries (together referred to as 'Group') were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 26, 2025. The Statutory Auditors of the Company have conducted the audit of the above Consolidated Financial Results for the year ended March 31, 2025.
- 2. Information of Standalone Financial Results of the Company is as under:-

₹ in Crore

	Quarter	ended	Year Ended	
Particulars	March 31, 2025	March 31, 2024	March 31, 2025	March 31, 2024
	(Refer Note 3)	(Refer Note 3)	(Audited)	(Audited)
Revenue from operations	6,048.02	5,301.81	19,177.75	17,383.35
Profit before tax	207.65	120.87	417.96	191.58
Profit after tax	160.68	92.93	323.88	147.53

- 3 The figures for the quarters ended March 31, 2025 and March 31, 2024 are balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended on March 31, 2025 and March 31, 2024 and the unaudited published year to date figures up to third quarters ended on December 31, 2024 and December 31, 2023 respectively, which were subjected to Limited review by the Statutory Auditors.
- The above is an extract of the detailed format of Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results are available on the stock exchanges websites i.e. www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website i.e. www.kecrpg.com. The same can also be accessed by scanning the QR Code provided herein



Place: Mumbai Date: May 26, 2025

Visit us at www.kecrpg.com

For KEC INTERNATIONAL LIMITED

VIMAL KEJRIWAL **MANAGING DIRECTOR & CEO** DIN: 00026981



RAMA PETROCHEMICALS LIMITED

Regd. Office: Savroli Kharpada Road, Village Vashivalli, P.O. Patalganga, Taluka Khalapur, Dist. Raigad - 410220, Maharashtra. Tel. No.: (02192) 250329 / 251211; Email: compliance@ramapetrochemicals.com;

Website: www.ramapetrochemicals.com Corporate Identification No.: L23200MH1985PLC035187

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

(₹ in lakhs)

					(III lakiis)	
		Consolidated				
Sr	Particulars		Quarter Ended			
No	Turilodidio	31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)	
1	Total Income from Operations	3.73	2.69	79.87	9.32	
2	Profit/ (Loss) for the period before Tax and Exceptional Items	(182.79)	(177.06)	(1.33)	(682.95)	
3	Profit/(Loss) for the period before Tax after exceptional items	(182.79)	(177.06)	(1.33)	(682.95)	
4	Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items)	(182.79)	(177.06)	(1.33)	(682.95)	
5	Other Comprehensive Income/(Expenses)	(4.11)	0.04	(0.39)	(4.01)	
6	Total Comprehensive Profit/(Loss) for the period	(186.90)	(177.02)	(1.72)	(686.96)	
7	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 10/- per Share)	1,172.42	1,046.94	1,046.94	1,172.42	
8	Earning per Share (not annualised) (of ₹ 10/- per Share)					
	Basic - ₹	(1.78)	(1.69)	(0.02)	(6.55)	
	Diluted - ₹	(1.78)	(1.69)	(0.02)	(6.55)	

Notes:

Place: Mumbai

Date: May 27, 2025

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on Stock Exchange website www.bseindia.com and under Financial section of our website at http://www.ramapetrochemicals.com
- 2. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on May 27, 2025
- 3. The specified items of the Standalone financial results of the Company for the quarter ended March 31, 2025 are given below:
- 4. The Financial results can also be accessed by scanning the QR code given below.

Additional Information on Standalone Financial results is as follows:

(₹ in lakhs)

		Standalone					
Sr	Particulars		Quarter Ended				
No	Tartisatars	31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)		
1	Revenue from Operations	3.72	2.55	78.82	9.15		
2	Profit/(Loss) before Tax (after Extraordinary/Exceptional items)	(182.04)	(176.38)	(1.64)	(680.50)		
3	Profit/(Loss) after Tax	(182.04)	(176.38)	(1.64)	(680.50)		
4	Total Comprehensive Profit/(Loss)	(186.15)	(176.34)	(2.03)	(684.51)		



For RAMA PETROCHEMICALS LTD

H. D. RAMSINGHANI MANAGING DIRECTOR DIN: 00035416

PUBLIC NOTICE

Notice is given to the general public tha Vishal Dharanath Mishra and 2) Kusur ishal Mishra was co-owner of the property Flat no A/004 Ground Floor in the Society Nalasopara (West) Tal- Vasai, Dist Palghar-401203. They Purchase the flat vide Agreement for sale document No. 2847/201 ated 07/08/2014 and now they has decided to sell the property described in the sched ule given below to my client. Therefore any person, Trust, Society i

naving any claim in respect of the property cribed in the schedule given below, b way of sale, exchange, mortgage, gift, hy othecation, Inheritance, maintenance, lea enancy or any type of beneficial interest u der any agreement/decree/order/award etc or otherwise claiming any right are hereby requested to inform in writing with support ng documents to the undersigned at his of ice within 15 days from publication of this notice failing which the claim of such persor will be deemed to have been waived and

SCHEDULE OF PROPERTY

Flat no A/004 Ground Floor in the Society narat Shayam Palace CHSL Nilemore Nalasopara (West) Tal- Vasai, Dist Palghar-401203

> Agnelo M. Fernandes Quick Consultance

Shop-A/16, Sukh Angan CHSL, Opp. S. T Depot, Nilemore, Nallasopara (West) - 401

PUBLIC NOTICE

ntending to acquire the residential flat more particularly described in the Schedule as pelow, and is investigating the title of the said property being owned and dealt by Mr. Nisa Ahmed Chouhan who have claimed to be duly entitled to the rights, title interests and share of the property referred to in the Schedule nereunder written and is in possession of the

Any persons having any maintainable right title, interest, claim or demand whatsoever ir respect of the scheduled property by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust nuniment, inheritance, possession, lease lien, maintenance, easement, devise, beques encumbrance or otherwise howsoever are nereby requested to make the same known n writing by SPAD/RPAD (together and supported with Notarially certified true copies only of documentary evidence in suppor thereof) to the undersigned within 7 days from the date of publication hereof, failing which the investigations will be completed without any reference to any right, title and claim. any, which shall be deemed to have bee waived and/or abandoned without further

SCHEDULE

Flat No. 4, admeasuring about 415 Sq. F Built up area on the Ground Floor of the building known as Juhu Aradhana Co operativ Housing Society Limited, constructed on the ece and parcel of land bearing CTS No 256/B, 256/B/1 to 256/B/4 of Village Andher Taluka Andheri, District Mumbai Suburbar situate lying and being at C.D Barfiwala Mar (Juhu Lane), Opp Jain Temple, Andheri Wesi Mumbai - 400 058; along with 5 fully paid up shares of Juhu Aradhana Co operativ lousing Society Limited of Rs. 50/- each bearing Distinctive No. 16 to 20 (both nclusive) bearing share certificate No. 4 date 01.04.1986

Dated this 28th day of May, 2025



201, Darya Darsh, Valabhbhai Road, Off Linking road, Santacruz West, Mumbai 400054.

VL E-GOVERNANCE & IT SOLUTIONS LIMITED

CIN: L74110MH2016PLC274618,
Plot No.93, Vakrangee Corporate House, Road No.16, M.I.D.C. Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra-400093 Website: https://vlegovernance.in; Email: info@vlegovernance.in; Phone: 02267765100

STAT	TEMENT OF AUDITED FINANCIAL RESULT FOR	R THE QUARTE	R AND YEAR	ENDED MAR	CH 31, 2025		
Sr.	Particulars	Quarter	r Ended	Year ended			
No.	Faiticulais	31-03-2025	31-03-2024	31-03-2025	31-03-2024		
		Aud	ited		ited		
1	Total Income from Operations	497.20	•	3,068.86	2,201.10		
2	Net Profit/(Loss) for the period (before tax,	(97.05)	(117.11)	140.05	(763.00)		
	exceptional and/or Extraordinary Items)	, í					
3	Net Profit/(Loss) for the period before tax	(2,51,938.33)	(16,347.26)	(2,51,701.23)	(16,993.15)		
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	, , , ,					
4	Net Profit/(Loss) for the period after tax		(16,347.28)	(2,51,703.25)	(16,993.21)		
	(after Exceptional and/or Extraordinary Items)			,			
5	Total Comprehensive Income for the period	(2.51.940.04)	(16,347.28)	(2,51,703.25)	(16,993.21)		
	[comprising Profit/(Loss) for the period	(-,,,	, ,	,			
	(after Tax) and Other Comprehensive						
	Income (after Tax)]						
6	Equity Share Capital	10,845.13	10,595.13		,		
7	Other Equity	-	-	(6,275.47)	2,34,246.71		
8	Earnings Per Share (of Re. 10/- each) for						
	continuing and discontinued operations)						
	Basic	(232.31)		()	\ /		
	Diluted	(215.45)	(15.43)	(215.25)	(16.04)		
	above is an extract of the detailed format of Audite						
31	31-2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SERI (LODR) Regulations, 2015 . The full $lacksquare$						

 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full ormat of the Audited Financial Result are available on the websites of the Company Website "https://vlegovernance.in" and on Stock Exchange(s) website "www.bseindia.com" and "www.nseindia.com". For VL E-Governance & IT Solutions Limited For VL E-Governance & IT Solutions Limited Scan the QR Code to Sanjay Nandwana Place: Mumba **Managing Directo**

Date: 26/05/2025

CIN-L22219MH1987PLC042083

Registered Office: L-31, MIDC Tarapur Industrial Area, Boisar- 401 506, Dist. Palghar (Maharashtra) orese limited Website: www.orientpressltd.com, Email: share@orientpressltd.com.

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025

		Quarter Ended			Year Ended		
Sr. No.	Particulars	31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025	31.03.2024	
NO.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations (Net)	3,488.84	3,409.92	4,765.79	14,253.66	17,051.31	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(78.17)	(99.01)	128.78	(374.35)	(130.30)	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(78.17)	(99.01)	128.78	(374.35)	(130.30)	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(52.02)	(75.47)	96.17	(277.55)	(106.15)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(48.37)	(72.50)	94.62	(266.29)	(102.30)	
6	Equity Share Capital	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	5,549.05	5,815.34	
8	Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) * (a) Basic (b) Diluted	(0.52) (0.52)	(0.75) (0.75)	0.96 0.96	(2.78) (2.78)	(1.06) (1.06)	
* Not annualised							

- (1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website, www.orientpressltd.com. The website can be accessed by scanning the QR code.
- The above Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and thereafter have been approved by the Board of Directors at their meeting held on May 26, 2025.
- The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable
- (4) The Previous period / year figures have been regrouped, rearranged and recasted, wherever necessary to make them comparable

Date: May 26, 2025 Place: Mumbai



On behalf of the Board of Directors For Orient Press Limited R.V. Maheshwari Chairman & Managing Director DIN :00250378



Suraj Estate Developers Limited CIN: L99999MH1986PLC040873

Regd Off.: 301, 3rd Floor, Aman Chambers, Veer Savarkar Marg, Opp. Bengal Chemicals, Prabhadevi, Mumbai, Maharashtra - 400 025

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2025

All amount in INR Millions e						
Sr.	Particulars		Quarter Ended	Year Ended		
oı. No.		31-Mar-25	31-Dec-24	31-Mar-24	31-Mar-25	31-Mar-24
NO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited
1	Total Income from Operations	1,371.63	1,718.23	1,030.39	5,531.72	4,157.04
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	260.04	260.15	293.53	1,360.60	938.68
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	260.04	260.15	293.53	1,360.60	938.68
4	Net Profit/(Loss) for the period after tax and non controlling interest (after Exceptional and/or Extraordinary items)	182.80	199.84	192.94	1,001.52	674.90
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax and non controlling interest) and Other Comprehensive Income (after tax)]	182.12	199.86	191.27	1,001.00	673.47
6	Equity Share Capital (Face Value per Share of ₹ 5/- each)	231.37	231.37	214.31	231.37	214.31
7	Earning Per Share (Face Value of ₹ 5/- each) (for continuing and discontinuing operations) [Not annualised for quarters]					
	1. Basic (in ₹)	3.61	4.23	4.39	21.80	19.39
	2. Diluted (in ₹)	3.54	4.20	4.39	19.70	19.39

Place: Mumbai

Date: 27th May 2025

- 1 The above consolidated audited financial results have been reviewed and recommended by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 27th May 2025. The statutory auditors of the Group have expressed an unmodified opinion on the audited consolidated finanancial results for year ended
- 2 The above consolidated audited financial results have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act"), as amended, read with relevant rules thereunder
- 3 The Group is exclusively operating in the business of Real Estate and other allied activities. This in the context of Indian Accounting Standard (Ind AS 108) "Operating Segment" constitutes single operating segment. The Group does not have operations outside India, hence Geographical Segment is not applicable.
- 4 During the previous quarter, the Group has alloted 34,12,277 Equity Shares of ₹714 each (including premium of ₹709 each) on preferential basis in accordance with the provision of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 and other applicable rules/regulations/guidelines.
- 5 During the previous quarter, the Group has alloted 13,30,000 Convertible warrants of ₹750 each in accordance with the provision of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 and other applicable rules/regulations/guidelines. 6 The figures for the quarter ended 31st March 2025 is the balancing figures between the audited figures in respect of full financial year and the unaudited published figures for
- the nine months period ended 31st December 2024 and figures for quarter ended 31st March 2024 is the balancing figure between the unaudited figures in respect of nine months period ended 31st December 2023, which were subjected to limited review.

7 The figures for the previous period/year have been regrouped or rearranged or reclassified wherever considered necessary to make them comparable with current periods/

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2025

All amount in INR Millions except EPS							
Sr. No.	Particulars		Quarter Ended	Year Ended			
		31-Mar-25	31-Dec-24	31-Mar-24	31-Mar-25	31-Mar-24	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1	Total Income from Operations (Net)	1,455.50	1,555.48	1,023.11	5,532.24	3,868.51	
2	Profit/(Loss) before Tax	140.39	289.85	192.43	1,308.73	985.62	
3	Profit/(Loss) after Tax	95.69	221.26	123.06	965.03	713.79	



For and on behalf of the Board Suraj Estate Developers Limited

Thomas Meenathakonil Rajan Chairman & Managing Director (DIN: 00634576)

Adfactors 104/25